

alles Andere gemessen wird, die Einheit bildend: समात्तरश्च पुरुषस्तुरं-
गत्विसमात्तरः । कुञ्जः स्पन्दनश्चैव पच्चसमात्तरा (so ist zu schreiben) स्मृ-
तैः ॥ so v. a. ein Pferd auf drei Mann, ein Elephant und ein Wagen
auf fünf Mann, Kām. Nitīs. 19, 23. fg.

समान्या (von 1. समान) adv. gemeinsam, gleichmäßig RV. 4, 163, 1. 3,
34, 7. 8, 72, 8.

समाय m. = देवप्रान् Vop. 6, 71. SIDDH. K. zu P. 6, 3, 97. समा श्रापो
यस्मिन्निति बोध्यम् ebend.

समापक (vom caus. von श्राप mit सम्) adj. (f. समापिका) zu Ende füh-
rend, ergänzend: धर्मं भार. Nāṭ. 18, 66. वाक्यसमापकवात् Durgād.
im CKDr.

समापत्ति (von 1. पद् mit समा) f. 1) das Zusammentreffen, Zusammen-
fallen Kumāras. 7, 75. RAGH. 7, 20. द्वयद्वयं Vjutp. 219. — 2) Zufall: ऋष्टा
zufällig Daçak. 138, 5. — 3) das Erreichen, Gelangen zu: आनन्दयं JOGAS.
2, 47. das Werden zu: लघुतूलं Verz. d. Oxf. H. 231, a, 44. — 4) das Anneh-
men der ursprünglichen Form AV. Paṭt. 4, 73. fg.; vgl. समापाय. — 5)
Vollendung, Beendigung ĀPAST. 2, 27, 18. fg. समाप्ति v. l. — 6) über die
Bed. des Wortes bei den Buddhisten s. Lot. de la b. l. 348. fg. Was-
silius 102. 140. 240. 247. 272. — Vgl. समाप्ति.

समापन (von श्राप simpl. und caus. mit सम्) 1) adj. zu Stande brin-
gend, vollführend: त्रतं Kauç. 42. संब्यादं MBh. 13, 1254. — 2) f. श्रा-
der höchste Grad, die höchste Stufe MBh. 12, 7948. — 3) n. a) das Zu-
standebringen, Vollführen, Beendigung Ait. Br. 3, 44. Cāñku. Br. 3, 20,
7. 4, 14, 2. 5, 2, 4. Gobh. 4, 6, 13. Kauç. 67. त्रतस्य M. 5, 88. R. Gora. 1,
4, 135. त्रतं Bañc. P. 8, 16, 45. पूजा० KATHĀS. 22, 66. मृदुबन्धेनोपक्रा-
तस्य संटर्भस्य मृदुबन्धेनैव समापनम् Comm. zu Kāvya. 1, 48. संहार इ-
ति च प्राङ्गर्ष्यत्कार्यस्य समापनम् Śāh. D. 556. = समाप्ति H. a. n. 4, 196.
MED. n. 218. — b) Ende so v. a. das zu-Grunde-Gehen: देहस्यास्या स-
मापनात् MBh. 1, 4627. 12, 253. = मरण Taik. 3, 3, 269. = वध H. 371.
H. a. n. MED. — c) Kapitel, Abschnitt H. a. n. MBh. दौःसंहारत्पतिं Mirk.
P. 51 in der Unterschr. — d) = समाधान H. a. n. Viçva im CKDr. —
e) = लब्ध्य Dhar. im CKDr.

समापनैय (von समापन) adj. auf die Vollendung bezüglich Kauç. 42.
am Ende eines comp. P. 5, 1, 12. व्याकरणं Schol.

समापितव्य (vom caus. von श्राप mit सम्) adj. auszustatten, zu ver-
sehen KAUSH. UP. 2, 15.

समापाय (vom caus. von 1. पद् mit समा) adj. in die ursprüngliche
Form herzustellen RV. Prāt. 13, 11. fg. AV. Paṭt. 4, 117. 124. Journ.
of the Am. Or. S. 10, 170. WEBER, PRATIGRĀM. 108. — Vgl. समापत्ति 4).

समापिन् (von श्राप mit सम्) adj. den Schluss von Etwas bildend KA-
TAIS. 99, 26; vgl. 24.

समापिपिणि (vom desid. des caus. von श्राप mit सम्) adj. zu Stande
zu bringen —, zu vollführen wünschend: सत्तम् MBh. 1, 6872.

समाप्तित (?) m. N. pr. eines Mannes Wassilius 73.

समाप्तुनरात् und °क् adj. abgeschlossen und von Neuem wieder auf-
genommen, u. ein best. Fehler des Ausdrucks: das Nachbringen —, Nach-
hinken eines Redetheils PRATĀPAB. 62, b, 6. 64, b, 9. Davon nom. abstr.
°पुनरात्तल n. Śāh. D. 396.

समाप्तलभ्य n. eine best. hohe Zahl Lalit. ed. Calc. 168, 2 v. u.

समाप्ताल m. = पति Uṇādiव. im SAṂSHIPTAS. nach CKDr.

समाप्ति (von श्राप mit सम्) f. 1) Vollendung, Beendigung, Abschluss,
Ende MED. t. 169. ÇAT. Br. 3, 2, 4, 10. 15. Cāñku. Br. 8, 9. Āçv. Ça. 1, 2,
13. Kātj. Ça. 12, 2, 2. 22, 1, 18. ĀPAST. 2, 27, 18. fg., v. l. स्तुते: Nia. 6, 18.
सामं Lātj. 6, 1, 11. यज्ञस्य MBh. 2, 1599. 14, 2880. fg. R. 2, 45, 28 (43,
31 Gora.). यज्ञं R. Gora. 1, 43 in der Unterschr. त्रतस्य R. SCHL. 1, 21,
5. कार्यस्य 5, 1, 57. BHAR. Nāṭjaç. 19, 22. वर्षसल्घस्य R. 7, 105, 13. प्रा-
ख्यं NILAK. 31. MĀRK. P. S. 639, Cl. 7. श्रव्यं Verz. d. Oxf. H. 177, 6,
No. 403. उपासनं Cāñku. zu Kāñda. UP. S. 70. मण्डलं VARĀH. Brāh. S.
87, 42. ग्रन्थं SARVĀDAṄĀNAS. 73, 13. als Bed. von इति AK. 3, 4, 23 (26),
7. HALĀJ. 3, 101. आसमाप्ति Rāgā-Tar. 3, 260. समाप्ति सप्तवर्षे: सामाप्तस्य
समाप्तदत् 4, 674. समाप्तिं गम् MBh. 9, 2288. Spr. (II) 5844. पा० KATHĀS.
80, 161. प्र-या Spr. (II) 5437. नी० Kumāras. 3, 27. कृत्वाशेषसमाप्तिं वा-
भाव. Brāh. S. 48, 78. श्र० Kātj. Ça. 1, 4, 14. इषदसमाप्तो P. 5, 3, 67. — 2)
Ende so v. a. das zu-Grunde-Gehen: श्रा० समाप्ते: शरीरस्य M. 2, 244. —
3) = समर्थन MED. — 4) = परिप्राप्ति Cāndar. im CKDr. — Vgl. वि०, वे-
द० (auch im gaṇa यावादि zu P. 5, 4, 29).

समाप्तिक (von समाप्ति) adj. (f. श्रा०) 1) der seine Studien beendigt hat
M. 3, 145. — 2) den Schluss von Etwas bildend KATHĀS. 99, 24.

समाप्त्यार्था f. v. l. für समस्यार्था BHAR. zu AK. 4, 1, 5, 7 nach CKDr.

समाप्त्य (von श्राप mit सम्) adj. 1) zu erreichen, zu erlangen: सर्वे लो-
काः AV. 11, 3, 19. — 2) zu vollbringen, abzuschließen, zu beenden
MALAMĀSAT. im CKDr. unter समाप्ति. n. impers. Śāh. D. 229, 45.

समाप्तिप्रिय adj. Brāh. P. 10, 13, 59 nach dem Comm. = संततानि श्रा० स-
मत्तिप्रियाणि प्रस्तिन्.

समाप्तव (von श्र० mit समा) m. das Baden, Bad: ऋद्वं कार् MBh. 3, 10096.

समाप्ताव m. dass.: तीर्थेषु च समाप्तावं कुर्वन् MBh. 1, 1031. 3, 12012.

समाप्ताषण (von 1. भाष् mit समा) n. Unterredung, Unterhaltung: सु-
हृत्० mit RAGH. 6, 16.

समाप्तं (zerlegt sich in सम् + श्राम; vgl. 1. व्याम) m. Länge AV. 18,
4, 70. — Vgl. समाप्त्य.

समाप्तान (von श्रा० mit समा) n. das Aufzählen, Verzeichniss Nia. 3, 13, 7, 13.

समाप्ताय (wie eben) m. 1) Aufzählung, Verzeichniss, Zusammenstel-
lung NIR. 1, 1. VS. Prāt. 1, 83. GAIM. 1, 25. श्रद्धार० P. Einl. Brāh. P. 12,
6, 43. तत्र० 3, 26 in der Unterschr. — 2) eine literarische Composition,
z. B. eine Veda-Redaction Ind. St. 10, 410. 412. Āçv. Ça. 1, 1, 1. पद०
ein in Pada-Form redigirtes Stück 5, 9, 17. 6, 5, 8. die heilige Schrift
überh. Brāh. P. 3, 22, 16. 5, 4, 8, 10, 47, 34. इत्यशेषसमाप्तायपुराणोपनि-
षदम् 87, 43. — 3) = संहार Vernichtung der Welt: सर्गस्थानसमाप्तैः
Brāh. P. 7, 7, 24. — Vgl. पशु०, वर्ण० (auch TS. Prāt. 1, 1. Verz. d. Oxf.
H. 168, b, No. 374. 179, a, No. 410).

समाप्तायम् (von समाप्ताय) adj. aus der heiligen Schrift gebildet, die-
selbe enthaltend Brāh. P. 2, 6, 34.

समाप्तायिक in पशु० s. u. पशुसमाप्ताय in den Nachträgen.

समाप्त्य (von समाप्त) adj. in die Länge gehend AV. 4, 16, 8.

समाय (von 3. इ mit समा) m. a visit, arrival WILSON. Zur Bed. arri-
val citirt BENFREY MĀLATIM. 170, 2, wo aber जीवितसमाय der dat. von